



26/11/2021

सूची क्र.2

दुय्यम निबंधक : मह. दु. नि. पनवेल 3
दस्त क्रमांक : 18799/2021
नोदणी :
Regn:63m

गावाचे नाव : तळोजा पाचनंद

(1) विनेखाचा प्रकार	करारनामा
(2) भोबदला	2540600
(3) बाजारभाव (भाडेपट्ट्याच्या चावतितपट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते नमुद करावे)	2540600
(4) भू-मापन, पोटहिम्मा व घरक्रमांक (अमल्यास)	1) पालिकेचे नाव: रायगड इतर वर्णन : , इतर माहिती: मदनिका क्र.506, पाचवा मजला, विल्डिंग क्र.एल-08, एल.आय.जी टाईप, मास हौसिंग स्कीम, प्लॉट क्र.01, सेक्टर 22, तळोजा, ता.पनवेल, जि.रायगड. क्षेत्र 29.82 चौ.मी. कारपेट. (प्रधानमंत्री आवास योजना कु. मु. /2015/1745/U OR 24/CR-573/M1 दिनांक 1/12/2016) (Plot Number : 1 ; SECTOR NUMBER : 22 ;)
(5) क्षेत्रफळ	1) 29.82 चौ.मीटर
(6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.	
(7) दस्तऐवज करून देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश अमल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता.	1) नाव:-सिडको लि. तर्फे असिस्टंट मार्केटींग ऑफिसर अंकार डी . मालवड -- वय:-50; पत्ता:-प्लॉट नं. -, माळा नं. -, इमारतीचे नाव: सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई., ब्लॉक नं. -, रोड नं. -, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:-400614 पॅन नं.:-AACCC3303K
(8) दस्तऐवज करून घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश अमल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता	1) नाव:-सचिन शांताराम सप्रे -- वय:-45; पत्ता:-प्लॉट नं. -, माळा नं. -, इमारतीचे नाव: मदनिका क्र.५०३, विल्डिंग क्र.२, पनवेलकर हाईट्स , स्वप्न नगरी, बदलापूर वेस्ट, ठाणे., ब्लॉक नं. -, रोड नं. -, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:-421503 पॅन नं.:-ARSPS2929M
(9) दस्तऐवज करून दिल्याचा दिनांक	17/11/2021
(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	26/11/2021
(11) अनुक्रमांक, खंड व पृष्ठ	18799/2021
(12) बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	1000
(13) बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	25500
(14) शेरग	



[Signature]
सह दुय्यम निबंधक वर्ग-२
पनवेल क्र.३

मुल्यांकनामाटी विचारात घेतलेला तपशील:- मुल्यांकनाची आवश्यकता नाही कारण करारनामा अलाहिदा नोंदविला आहे कारणाचा तपशील करारनामा अलाहिदा नोंदविला आहे

मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :-

(ii) within the limits of any Municipal Council, Nagarpanchayat or Cantonment Area annexed to it, or any rural area within the limits of the Mumbai Metropolitan Region Development Authority or any other Urban area not mentioned in sub clause (i), or the Influence Areas as per the Annual Statement of Rates published under the Maharashtra Stamp (Determination of True Market Value of Property) Rules, 1995.